

- ३८) कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास कामगारांना मिळणाऱ्या लाभांपासून हे वंचित राहू नये या करिता विकसकाने कामगाराचा अपघात विमा काढणे बंधनकारक राहिल.
- ३९) जागेच्या वा इमारतीच्या कायदेशीर मालकी हक्काचे संदर्भ लक्षात न घेता अर्जदारास हा दाखला देणेत येत आहे.
- ४०) भुखंडातील बांधकामाचे क्षेत्र (Construction Area) FSI व Non FSI क्षेत्र मिळून २०,००० चौ. मी. पेक्षा जास्त होत असल्यास पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला सादर केल्याशिवाय बांधकामास सुरुवात करू नये.
- ४१) विकास नियंत्रण नियमावलीतील अधिनियम क्र. ९.२०.२ (ल) नुसार ३०.०० मी. पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी Mechanical Ventilation यंत्रणा बसविणे व कार्यान्वित ठेवणेची बाब विकसक यावर बंधनकारक आहे.
- ४२) भारतीय मानक १५.२३०९.१९८९ रीती संहितेनुसार ३०.०० मी व त्यावरील उंचीच्या इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीवर Lightning Arrester बसविणे बंधनकारक आहे.
- ४३) एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अधिनियम मध्ये १३.५ मध्ये नमुद केलेनुसार ४००० चौ. मी व त्यावरील बांधकाम क्षेत्र (Built up) असलेल्या निवासी अनिवासी मिश्र वापर / इमारतीस organic waste composter (O.W.C) कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे.
- ४४) सदरचे बांधकाम नकाशे हे पर्यावरण विभागाकडील Environmental Clearance प्रमाणपत्र मिळणेस अधिन राहून मंजूर करणेत आले आहेत. प्रत्यक्षात जागेवर पूर्वमंजूर आदेशातील बांधकाम क्षेत्राचेवर Environmental Clearance मिळाले शिवाय बांधकाम / विकास करता येणार नाही.
- ४५) लेखापरिक्षणात रकमेची वसुली निघालेस विकसकांना भरणे बंधनकारक राहिल.
- ४६) नियोजित प्रकल्पामध्ये जलतरण तलाव प्रस्तावित केले असल्यास त्यासाठी जीवरक्षक नियुक्त करणे बंधनकारक राहिल.
- ४७) सर्व समावेशक आणि एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नियमावली क्र. ११.२ (ल) प्रमाणे बेसमेंट क्षेत्राच्या २.५% पेक्षा कमी व्हेंटीलेशन असल्यामुळे बसविणे आवश्यक संसाधने Mechanical Ventilation Exhaust Fan इ. आवश्यक संसाधने व कार्यान्वित साधणे ठेवणे विकसक यांवर बंधनकारक आहे.
- ४८) एकूण आवश्यक पार्किंग वाहन संख्येच्या २०% वाहनांसाठी EV Charging Unit बसविणे विकसकावर बंधनकारक आहे.
- ४९) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेमध्ये विलीन झालेल्या क्षेत्रासाठी पूर्णत्व दाखला घेतेवेळी लागू अतिरिक्त अधिमूल्याचा भरणे करणे विकसकावर बंधनकारक राहिल.
- ५०) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेमध्ये विलीन झालेल्या क्षेत्रासाठी रहिवास भूखंडावर वाणिज्य वापर अनुज्ञेय केल्यास नियमाप्रमाणे वाणिज्य वापर अधिकूल (प्रिमियम) भरणे विकसकावर बंधनकारक राहिल.
- ५१) एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मधील नियमांचा भंग झाल्यास विनियम क्र. २.१४ नुसार संचलित विकसक व ता. आर्कि/क्र. इमे. यांचे वर कारवाई करण्यात येईल.
- ५२) RERA रजिस्ट्रेशन क्रमांक :-



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

बीपी/पिंपळे निलख/३५/२०१८ दि ०९/०६/२०१८ म

परिशिष्ट डी - १

सुधारीत

बांधकाम चालू करणेकरिता दाखला



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - १८

क्रमांक - बी.पी./ पिंपळे निलख / २४/२०२३

दिनांक : ३१/०३/२०२३

श्री./श्रीमती/ मे. हर्षवर्धन बो. ऑप. होसींग सोसायटी तर्फे नितीन दत्तात्रय पाटील व
मे. कोळते पाटील डेव्हलपर्स साठी श्री. मिर्हीद कोळते

द्वारा : ला. आ. / ला. स. श्री. शशांक फडके

आयन-७, पहिला मजला, मोरवाडी, पिंपरी, पुणे - १८ यांना

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांजकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १८/४४ अन्वये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सीमेतील मौजे पिंपळे निलख येथील सर्व्हे नं/ मट नं ९४/४/९ ९४/२/९, ९४/३/९, ९४/४/९, ९४/५/९, ९४/६/९, ९४/७/९, ९४/८/९, ९४/९/९, ९४/१०/९, ९४/११/९, ९४/१२/९, ९४/१३/९, ९४/१४/९, ९४/१५/९, ९४/१६/९, ९४/१७/९, ९४/१८/९, ९४/१९/९, ९४/२०/९, ९४/२१/९, ९४/२२/९, ९४/२३/९, ९४/२४/९, ९४/२५/९, ९४/२६/९, ९४/२७/९, ९४/२८/९, ९४/२९/९, ९४/३०/९, ९४/३१/९, ९४/३२/९, ९४/३३/९, ९४/३४/९, ९४/३५/९, ९४/३६/९, ९४/३७/९, ९४/३८/९, ९४/३९/९, ९४/४०/९, ९४/४१/९, ९४/४२/९, ९४/४३/९, ९४/४४/९, ९४/४५/९, ९४/४६/९, ९४/४७/९, ९४/४८/९, ९४/४९/९, ९४/५०/९, ९४/५१/९, ९४/५२/९, ९४/५३/९, ९४/५४/९, ९४/५५/९, ९४/५६/९, ९४/५७/९, ९४/५८/९, ९४/५९/९, ९४/६०/९, ९४/६१/९, ९४/६२/९, ९४/६३/९, ९४/६४/९, ९४/६५/९, ९४/६६/९, ९४/६७/९, ९४/६८/९, ९४/६९/९, ९४/७०/९, ९४/७१/९, ९४/७२/९, ९४/७३/९, ९४/७४/९, ९४/७५/९, ९४/७६/९, ९४/७७/९, ९४/७८/९, ९४/७९/९, ९४/८०/९, ९४/८१/९, ९४/८२/९, ९४/८३/९, ९४/८४/९, ९४/८५/९, ९४/८६/९, ९४/८७/९, ९४/८८/९, ९४/८९/९, ९४/९०/९, ९४/९१/९, ९४/९२/९, ९४/९३/९, ९४/९४/९, ९४/९५/९, ९४/९६/९, ९४/९७/९, ९४/९८/९, ९४/९९/९, ९४/१००/९, ९४/१०१/९, ९४/१०२/९, ९४/१०३/९, ९४/१०४/९, ९४/१०५/९, ९४/१०६/९, ९४/१०७/९, ९४/१०८/९, ९४/१०९/९, ९४/११०/९, ९४/१११/९, ९४/११२/९, ९४/११३/९, ९४/११४/९, ९४/११५/९, ९४/११६/९, ९४/११७/९, ९४/११८/९, ९४/११९/९, ९४/१२०/९, ९४/१२१/९, ९४/१२२/९, ९४/१२३/९, ९४/१२४/९, ९४/१२५/९, ९४/१२६/९, ९४/१२७/९, ९४/१२८/९, ९४/१२९/९, ९४/१३०/९, ९४/१३१/९, ९४/१३२/९, ९४/१३३/९, ९४/१३४/९, ९४/१३५/९, ९४/१३६/९, ९४/१३७/९, ९४/१३८/९, ९४/१३९/९, ९४/१४०/९, ९४/१४१/९, ९४/१४२/९, ९४/१४३/९, ९४/१४४/९, ९४/१४५/९, ९४/१४६/९, ९४/१४७/९, ९४/१४८/९, ९४/१४९/९, ९४/१५०/९, ९४/१५१/९, ९४/१५२/९, ९४/१५३/९, ९४/१५४/९, ९४/१५५/९, ९४/१५६/९, ९४/१५७/९, ९४/१५८/९, ९४/१५९/९, ९४/१६०/९, ९४/१६१/९, ९४/१६२/९, ९४/१६३/९, ९४/१६४/९, ९४/१६५/९, ९४/१६६/९, ९४/१६७/९, ९४/१६८/९, ९४/१६९/९, ९४/१७०/९, ९४/१७१/९, ९४/१७२/९, ९४/१७३/९, ९४/१७४/९, ९४/१७५/९, ९४/१७६/९, ९४/१७७/९, ९४/१७८/९, ९४/१७९/९, ९४/१८०/९, ९४/१८१/९, ९४/१८२/९, ९४/१८३/९, ९४/१८४/९, ९४/१८५/९, ९४/१८६/९, ९४/१८७/९, ९४/१८८/९, ९४/१८९/९, ९४/१९०/९, ९४/१९१/९, ९४/१९२/९, ९४/१९३/९, ९४/१९४/९, ९४/१९५/९, ९४/१९६/९, ९४/१९७/९, ९४/१९८/९, ९४/१९९/९, ९४/२००/९, ९४/२०१/९, ९४/२०२/९, ९४/२०३/९, ९४/२०४/९, ९४/२०५/९, ९४/२०६/९, ९४/२०७/९, ९४/२०८/९, ९४/२०९/९, ९४/२१०/९, ९४/२११/९, ९४/२१२/९, ९४/२१३/९, ९४/२१४/९, ९४/२१५/९, ९४/२१६/९, ९४/२१७/९, ९४/२१८/९, ९४/२१९/९, ९४/२२०/९, ९४/२२१/९, ९४/२२२/९, ९४/२२३/९, ९४/२२४/९, ९४/२२५/९, ९४/२२६/९, ९४/२२७/९, ९४/२२८/९, ९४/२२९/९, ९४/२३०/९, ९४/२३१/९, ९४/२३२/९, ९४/२३३/९, ९४/२३४/९, ९४/२३५/९, ९४/२३६/९, ९४/२३७/९, ९४/२३८/९, ९४/२३९/९, ९४/२४०/९, ९४/२४१/९, ९४/२४२/९, ९४/२४३/९, ९४/२४४/९, ९४/२४५/९, ९४/२४६/९, ९४/२४७/९, ९४/२४८/९, ९४/२४९/९, ९४/२५०/९, ९४/२५१/९, ९४/२५२/९, ९४/२५३/९, ९४/२५४/९, ९४/२५५/९, ९४/२५६/९, ९४/२५७/९, ९४/२५८/९, ९४/२५९/९, ९४/२६०/९, ९४/२६१/९, ९४/२६२/९, ९४/२६३/९, ९४/२६४/९, ९४/२६५/९, ९४/२६६/९, ९४/२६७/९, ९४/२६८/९, ९४/२६९/९, ९४/२७०/९, ९४/२७१/९, ९४/२७२/९, ९४/२७३/९, ९४/२७४/९, ९४/२७५/९, ९४/२७६/९, ९४/२७७/९, ९४/२७८/९, ९४/२७९/९, ९४/२८०/९, ९४/२८१/९, ९४/२८२/९, ९४/२८३/९, ९४/२८४/९, ९४/२८५/९, ९४/२८६/९, ९४/२८७/९, ९४/२८८/९, ९४/२८९/९, ९४/२९०/९, ९४/२९१/९, ९४/२९२/९, ९४/२९३/९, ९४/२९४/९, ९४/२९५/९, ९४/२९६/९, ९४/२९७/९, ९४/२९८/९, ९४/२९९/९, ९४/३००/९, ९४/३०१/९, ९४/३०२/९, ९४/३०३/९, ९४/३०४/९, ९४/३०५/९, ९४/३०६/९, ९४/३०७/९, ९४/३०८/९, ९४/३०९/९, ९४/३१०/९, ९४/३११/९, ९४/३१२/९, ९४/३१३/९, ९४/३१४/९, ९४/३१५/९, ९४/३१६/९, ९४/३१७/९, ९४/३१८/९, ९४/३१९/९, ९४/३२०/९, ९४/३२१/९, ९४/३२२/९, ९४/३२३/९, ९४/३२४/९, ९४/३२५/९, ९४/३२६/९, ९४/३२७/९, ९४/३२८/९, ९४/३२९/९, ९४/३३०/९, ९४/३३१/९, ९४/३३२/९, ९४/३३३/९, ९४/३३४/९, ९४/३३५/९, ९४/३३६/९, ९४/३३७/९, ९४/३३८/९, ९४/३३९/९, ९४/३४०/९, ९४/३४१/९, ९४/३४२/९, ९४/३४३/९, ९४/३४४/९, ९४/३४५/९, ९४/३४६/९, ९४/३४७/९, ९४/३४८/९, ९४/३४९/९, ९४/३५०/९, ९४/३५१/९, ९४/३५२/९, ९४/३५३/९, ९४/३५४/९, ९४/३५५/९, ९४/३५६/९, ९४/३५७/९, ९४/३५८/९, ९४/३५९/९, ९४/३६०/९, ९४/३६१/९, ९४/३६२/९, ९४/३६३/९, ९४/३६४/९, ९४/३६५/९, ९४/३६६/९, ९४/३६७/९, ९४/३६८/९, ९४/३६९/९, ९४/३७०/९, ९४/३७१/९, ९४/३७२/९, ९४/३७३/९, ९४/३७४/९, ९४/३७५/९, ९४/३७६/९, ९४/३७७/९, ९४/३७८/९, ९४/३७९/९, ९४/३८०/९, ९४/३८१/९, ९४/३८२/९, ९४/३८३/९, ९४/३८४/९, ९४/३८५/९, ९४/३८६/९, ९४/३८७/९, ९४/३८८/९, ९४/३८९/९, ९४/३९०/९, ९४/३९१/९, ९४/३९२/९, ९४/३९३/९, ९४/३९४/९, ९४/३९५/९, ९४/३९६/९, ९४/३९७/९, ९४/३९८/९, ९४/३९९/९, ९४/४००/९, ९४/४०१/९, ९४/४०२/९, ९४/४०३/९, ९४/४०४/९, ९४/४०५/९, ९४/४०६/९, ९४/४०७/९, ९४/४०८/९, ९४/४०९/९, ९४/४१०/९, ९४/४११/९, ९४/४१२/९, ९४/४१३/९, ९४/४१४/९, ९४/४१५/९, ९४/४१६/९, ९४/४१७/९, ९४/४१८/९, ९४/४१९/९, ९४/४२०/९, ९४/४२१/९, ९४/४२२/९, ९४/४२३/९, ९४/४२४/९, ९४/४२५/९, ९४/४२६/९, ९४/४२७/९, ९४/४२८/९, ९४/४२९/९, ९४/४३०/९, ९४/४३१/९, ९४/४३२/९, ९४/४३३/९, ९४/४३४/९, ९४/४३५/९, ९४/४३६/९, ९४/४३७/९, ९४/४३८/९, ९४/४३९/९, ९४/४४०/९, ९४/४४१/९, ९४/४४२/९, ९४/४४३/९, ९४/४४४/९, ९४/४४५/९, ९४/४४६/९, ९४/४४७/९, ९४/४४८/९, ९४/४४९/९, ९४/४५०/९, ९४/४५१/९, ९४/४५२/९, ९४/४५३/९, ९४/४५४/९, ९४/४५५/९, ९४/४५६/९, ९४/४५७/९, ९४/४५८/९, ९४/४५९/९, ९४/४६०/९, ९४/४६१/९, ९४/४६२/९, ९४/४६३/९, ९४/४६४/९, ९४/४६५/९, ९४/४६६/९, ९४/४६७/९, ९४/४६८/९, ९४/४६९/९, ९४/४७०/९, ९४/४७१/९, ९४/४७२/९, ९४/४७३/९, ९४/४७४/९, ९४/४७५/९, ९४/४७६/९, ९४/४७७/९, ९४/४७८/९, ९४/४७९/९, ९४/४८०/९, ९४/४८१/९, ९४/४८२/९, ९४/४८३/९, ९४/४८४/९, ९४/४८५/९, ९४/४८६/९, ९४/४८७/९, ९४/४८८/९, ९४/४८९/९, ९४/४९०/९, ९४/४९१/९, ९४/४९२/९, ९४/४९३/९, ९४/४९४/९, ९४/४९५/९, ९४/४९६/९, ९४/४९७/९, ९४/४९८/९, ९४/४९९/९, ९४/५००/९, ९४/५०१/९, ९४/५०२/९, ९४/५०३/९, ९४/५०४/९, ९४/५०५/९, ९४/५०६/९, ९४/५०७/९, ९४/५०८/९, ९४/५०९/९, ९४/५१०/९, ९४/५११/९, ९४/५१२/९, ९४/५१३/९, ९४/५१४/९, ९४/५१५/९, ९४/५१६/९, ९४/५१७/९, ९४/५१८/९, ९४/५१९/९, ९४/५२०/९, ९४/५२१/९, ९४/५२२/९, ९४/५२३/९, ९४/५२४/९, ९४/५२५/९, ९४/५२६/९, ९४/५२७/९, ९४/५२८/९, ९४/५२९/९, ९४/५३०/९, ९४/५३१/९, ९४/५३२/९, ९४/५३३/९, ९४/५३४/९, ९४/५३५/९, ९४/५३६/९, ९४/५३७/९, ९४/५३८/९, ९४/५३९/९, ९४/५४०/९, ९४/५४१/९, ९४/५४२/९, ९४/५४३/९, ९४/५४४/९, ९४/५४५/९, ९४/५४६/९, ९४/५४७/९, ९४/५४८/९, ९४/५४९/९, ९४/५५०/९, ९४/५५१/९, ९४/५५२/९, ९४/५५३/९, ९४/५५४/९, ९४/५५५/९, ९४/५५६/९, ९४/५५७/९, ९४/५५८/९, ९४/५५९/९, ९४/५६०/९, ९४/५६१/९, ९४/५६२/९, ९४/५६३/९, ९४/५६४/९, ९४/५६५/९, ९४/५६६/९, ९४/५६७/९, ९४/५६८/९, ९४/५६९/९, ९४/५७०/९, ९४/५७१/९, ९४/५७२/९, ९४/५७३/९, ९४/५७४/९, ९४/५७५/९, ९४/५७६/९, ९४/५७७/९, ९४/५७८/९, ९४/५७९/९, ९४/५८०/९, ९४/५८१/९, ९४/५८२/९, ९४/५८३/९, ९४/५८४/९, ९४/५८५/९, ९४/५८६/९, ९४/५८७/९, ९४/५८८/९, ९४/५८९/९, ९४/५९०/९, ९४/५९१/९, ९४/५९२/९, ९४/५९३/९, ९४/५९४/९, ९४/५९५/९, ९४/५९६/९, ९४/५९७/९, ९४/५९८/९, ९४/५९९/९, ९४/६००/९, ९४/६०१/९, ९४/६०२/९, ९४/६०३/९, ९४/६०४/९, ९४/६०५/९, ९४/६०६/९, ९४/६०७/९, ९४/६०८/९, ९४/६०९/९, ९४/६१०/९, ९४/६११/९, ९४/६१२/९, ९४/६१३/९, ९४/६१४/९, ९४/६१५/९, ९४/६१६/९, ९४/६१७/९, ९४/६१८/९, ९४/६१९/९, ९४/६२०/९, ९४/६२१/९, ९४/६२२/९, ९४/६२३/९, ९४/६२४/९, ९४/६२५/९, ९४/६२६/९, ९४/६२७/९, ९४/६२८/९, ९४/६२९/९, ९४/६३०/९, ९४/६३१/९, ९४/६३२/९, ९४/६३३/९, ९४/६३४/९, ९४/६३५/९, ९४/६३६/९, ९४/६३७/९, ९४/६३८/९, ९४/६३९/९, ९४/६४०/९, ९४/६४१/९, ९४/६४२/९, ९४/६४३/९, ९४/६४४/९, ९४/६४५/९, ९४/६४६/९, ९४/६४७/

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

बांधकाम चालू करणेकरिता महत्वाच्या सूचना / अटी

- १) सोबतच्या मंजूर नकाशात दाखविल्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर बांधकाम करणे बंधनकारक आहे.
- २) जोत्यापर्यंत काम आल्यानंतर (डी.पी. रस्त्याबाबत) नगररचना व विकास विभागाकडून सेटबॅक तपासून घ्यावेत. त्याशिवाय जोत्यावरील काम सुरू करू नये. ज्योत्यापर्यंतच्या कामाचे विभागास लेखी स्वरूपात कळवावे.
- ३) सोबतच्या नकाशावर नमूद करण्यात आलेल्या अटींवर हे संमतीपत्र देण्यात येत आहे.
- ४) ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे. त्या इमारतीचा भोगवटा दाखला मागण्यापुर्वी विकसकाने इमारतीसमोर कंपाउंड वॉलच्या आत झाडे लावून ती व्यवस्थित वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी, त्या शिवाय भोगवटा दाखला मिळणार नाही. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुंपन विकसकाने करावयाचे आहे. तसेच महानगरपालिकेच्या प्रचलित नियमानुसार योग्य ती अनामत रकम कोषागारात भरणे बंधनकारक आहे.
- ५) नवीन बांधकाम सुरू करताना संबंधित जागेमध्ये झाडे असल्यास ती ट्री थोरिटीची पूर्व परवानगी घेतल्या शिवाय तोडू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येते याची नोंद घ्यावी.
- ६) बांधकाम परवानगी करिता 'बांधकाम राडारोडा व्यवस्थापन' (C & D Waste Management Plan) बाबत पर्यावरण विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देताना विकसकाने C & D Waste Processing Plan वर टाकलेल्या राडारोडयाचा रिपोर्ट तसेच प्रक्रियेतून पुर्ननिर्मित झालेले कमीत-कमी २०% बांधकाम साहित्य वापरलेचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर संबंधितांना पुर्णत्वाचा दाखला देण्यात येईल. सदरची अट ३०० चौ. मी. पेक्षा जास्त भूखंड क्षेत्राकरिता लागू राहिल.
- ७) इमारतीच्या मजल्यावरील सदनिकाधारकांच्या नावे दर्शविलेली टपालपेटी सुयोग्य ठिकाणी बसविणे बंधनकारक राहिल.
- ८) विकास आराखड्यातील रस्ता रूंदीने बाधित क्षेत्र नियमानुसार महानगरपालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक राहिल. त्याशिवाय भाग अथवा संपूर्ण भोगवटा दाखला दिला जाणार नाही.
- ९) भूखंडाच्या संबंधित मिळकत कर भरल्याचा करसंकलन विभाग मनपा यांचेकडील दाखला/पावती सादर केल्याशिवाय बांधकाम चालू करू नये.
- १०) मंजूर रेखांकनातील खुली जागा विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे विकसीत करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय भाग अथवा संपूर्ण भोगवटा दाखला दिला जाणार नाही.
- ११) विकास आराखड्यातील रस्ता बाधित क्षेत्र नियमानुसार महापालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक आहे. रस्ता रूंदीने बाधित क्षेत्र म.न.पा.चे. नाव लावून ७/१२ चा उतारा /सुधारित मालमत्तापत्रक व मोजणी नकाशा, सदर जागेचे FSI/ DR अनुज्ञेय करणेपुर्वी या कार्यालयाकडे सादर करणेपुर्वी या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच सदरहू रस्ता रूंदीने बाधित क्षेत्राचा विकास मनपाच्या विनिर्देशाप्रमाणे विकसक यांनी स्वतः करणे आवश्यक आहे. अथवा मनपाच्या त्यावेळच्या प्रचलित दराने विकास खर्च भरणे आवश्यक आहे.
- १२) प्रस्तुत प्रकरणातील जागेचा मोजणी नकाशा वहीवाटीनुसार असून हद्दीबाबत वाद निर्माण झालेस त्यास म.न.पा. जबाबदार राहणार नाही. नगरभूमापन कार्यालयाकडील सुधारित मोजणी नकाशा / मालमत्तापत्रक सादर केल्याशिवाय बांधकामास भोगवटा दाखला देण्यात येणार नाही.
- १३) प्रस्तुत प्रकरणातील भूखंडाचे एकत्रीकरण नगर भूमापन कार्यालयकडून घेऊन, त्याप्रमाणे सुधारित मालमत्तापत्रक व मोजणी नकाशा भोगवटापत्रक घेण्यापुर्वी या विभागाला सादर करणे आवश्यक आहे.
- १४) इमारतीसाठी नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करणे बंधनकारक आहे.
- १५) भूखंडालगतचे पोहोच रस्ता व आसपासचे क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पाण्याचा निचरा होणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसक / अर्जदार यांचेवर राहिल. याबाबत संबंधित गाळेधारक रहिवासी यांची कोणत्याही प्रकारे तक्रार / हरकत निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्णतः निराकरण करणेची जबाबदारी विकसकाची राहिल.
- १६) मा. उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांचेकडून वर्ग १ साठी जमीनीची विनिश्चीता दाखल आवश्यक राहिल. तसेच वर्ग २ साठी आवश्यक तो ना हरकत दाखला महानगरपालिकेस सादर केल्याशिवाय बांधकाम परवानगी देणेत येणार नाही.
- १७) म्हाडास घाव्याच्या सदनिका, पुर्णत्वांतर इतर इमारतींना भाग / संपूर्ण भोगवटा दाखला देण्यात येईल.
- १८) यु.एल.सी. बाबत विकसक यांनी सादर केलेले हमीपत्रास अधिन राहून बांधकाम परवानगी देणेत येत आहे.
- १९) सर्व बांधकाम व्यवसायिक / विकसक / जागा मालक यांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवा शर्ती)

अधिनियम १९९६ व कंत्राटी कामगार नियम आणि निर्मुलन) अधिनियम १९७० अनुषंगाने सर्व कामगारांना आरोग्य सुरक्षितता व त्यांचे कल्याण विषयक कायद्यातील तरतुदींची पुर्तता करून घेणे बंधनकारक आहे.

- २०) मा. जिल्हाधिकारी, पुणे यांची खनिकर्म शाखा द्वारे निर्गमित केलेल्या परिपत्रक क्र. खनिकर्म /कावि / ८७७/२०१६ दि. ३१/०३/२०१६ नुसार विकासकाने बांधकामासाठी लागणारे गौण खजिन हे अधिकृतित्या जाहिर केलेल्या परवानगी दिलेल्या दगड, खडी, मुरुम, माती, वाळू परवानाधारक यांचेकडून खरेदी करणे बंधनकारक राहिल.
- २१) सदरची परवानगी ही संबंधित विकसकाने रियल इस्टेट रेग्युलेशन अॅन्ड डेव्हलपमेंट अॅक्ट २०१६ (RERA) अंतर्गत विहित मुदतीत नोंदणी करणे विकसकावर बंधनकारक राहिल.
- २२) WASTE WATER RECYCLE UNIT / STP हे जलनिःसारण ना हरकत प्रमाणपत्राप्रमाणे उभारून कार्यन्वित करणे विकासकावर बंधनकारक राहिल.
- २३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील २६३ अन्वये विकसकाने बांधकाम पुर्ण होताच महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बांधकाम भोगवटापत्रक मिळण्याबाबत अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच मा. शहर अभियंता अगर त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या जागेची तपासणी करता येईल व जागा वापरण्यास संमती देता येईल. या विरुद्ध वर्तन करणारा संबंधित विकसक, महानगरपालिकेच्या दंडात्मक धोरणानुसार दंडास पात्र होईल.
- २४) प्लॉटमधून जाणाऱ्या पाण्याच्या (विशेषतः पावसाच्या पाण्याचा) नैसर्गिक प्रवाहाचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बंद वा कमी करण्याची संमती या दाखल्याने दिलेली नाही.
- २५) शेजारच्या लोकांना अथवा इतरांना कामापासून उपसर्ग किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास पोहचू नये. त्याविषयी जबाबदारी विकसकावर आहे. या संमतीपत्राने दुसऱ्या कोणत्याही अधिकारास बाधा येत नाही आणि तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर कोणतेही काम केल्यास त्याची जबाबदारी विकसकावर राहिल.
- २६) हा दाखला महानगरपालिकेच्या सेवकांनी अथवा संरक्षकाने (पोलिसाने) पाहण्यास मागितला असता दाखविला पाहिजे अन्यथा संमतीपत्राविना बांधकाम चालू आहे, असे समजण्यात येईल. विशेष प्रसंगी महानगरपालिकेची लेखी आज्ञा दिली तर ती पुन्हा मान्य केली पाहिजे त्यात या संमतीवरून बाधा येत नाही.
- २७) पाणीपुरवठा ना हरकत दाखल्यामध्ये नमूद केलेले अटी प्रमाणे आवश्यक ती व्यवस्था करावी.
- २८) महानगरपालिकेच्या लेखी संमतीपत्राशिवाय नवीन विहीर, तलाव किंवा डबके, हौद, अगर कारंजे खोदण्याचा अगर ६. बांधण्याचे काम करू नये. गलीट्रप्स, उघडी गटारे, यांना मच्छर प्रतिबंधक व्यवस्था केली पाहिजे, हौदात केरकचरा न जाईल अशी झाकणे व्यवस्थितपणे बसवावीत. त्यात सुलभपणे काढता येईल असे मजबूत कुलूप व किंल्ली तसेच ओव्हरफ्लो (वर्किंग) पाईपला चांगल्यापैकी वायरगेजचे संरक्षण असावे. हद्दीवरील भिंतीवरील फुटक्या बाटल्यांचे तुकडे बसवू नयेत. फ्लशिंग संडासाचे जोते नजिकच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून अगर मालकाच्या इमारती भोवतालच्या जागेपासून ०.५ मी उंचीचे असावे.
- २९) संबंधित भूखंडाबाबतचा रस्ता, वीज, ड्रेनेज इ. विकासकाने महानगरपालिकेच्या स्पेसिफिकेशनप्रमाणेच करणे बंधनकारक आहे.
- ३०) एकात्रिवृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अधिनियम क्र. १३.२ नुसार भूखंडक्षेत्र ४००० चौ.मी. व त्यापेक्षा जास्त साठी सौर ऊर्जेसाठी SWH/RTPV System बसवणे बंधनकारक आहे व त्यासाठी किमान २५% छताचा क्षेत्र वापरणे आवश्यक आहे.
- ३१) नियमावलीनुसार सौर उर्जेवर चालणारी व उष्णजल (Solar Water Heating System) बसविणे बंधनकारक आहे.
- ३२) डॅम्पू, चिकनगुन्या, मलेरिया इ. डासांचे वाढीवर नियंत्रण ठेवणेसाठी बांधकामाचे साईटवर साठवलेले पाण्याचे टाक्यांवर झाकण असणे बंधनकारक आहे. तसेच साठविलेले पाण्याचे टाकीचे परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा नियमितपणे करणे विकसकावर बंधनकारक राहिल. तसेच सदर ठिकाणी नियमितपणे मलेरिया ऑईल, एंबेट फवारणी इ. डास प्रतिबंधक फवारणी नियमितपणे करणेची जबाबदारी विकसकावर राहिल.
- (३३) बांधकाम व्यवसायिक / विकसक हे, विकाचर मालक यांनी बांधकामावर काम करणाऱ्या कामगार वर्गाचा विमा Insurance बंधनकारक आहे.
- ३४) साईटवरील सर्व बांधकाम मजुरांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सोय करणे विकसक यांचेवर बंधनकारक राहिल.
- ३५) अंतर्गत व वहीवाटीच्या रस्त्याबाबत क्षेत्र मनापचे ताब्यात देऊन ७/१२ उताऱ्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाची नोंद केलेनंतर क्षेत्राचा मोबदला देण्यात येईल.
- ३६) बांधकाम साईटवरील वसाहतीत विद्युत वाहिनी (इलेक्ट्रीसिटी व आग यांपासून धोका निर्माण होऊ नये. यांची विशेष काळजी घेण्यात यावी.
- ३७) विद्युत महाराष्ट्र शासनाचे मेमोरॅंडम नं. टीपीसी / ४३९८/१५०४/सीआर २८७/९४/युडी११/आरडीपी दि. १९ जुलै १९९४ नुसार संबंधित जागामालक / जागेचा विकास करणार त्यांनी (बांधकाम / विकास करावयाच्या) जागेवर सर्वांना सहजरित्या दिसेल अशा रितीने 'डिस्टले बोर्ड (माहिती फलक)' बसविणे आवश्यक आहे. या फलकावर (मालकाचे नाव, आर्किटेक्टचे नाव व इतर अनुषंगिक) माहिती असणे आवश्यक आहे.